

17/12/24
Taxes.

Time: 3 Hours

Total Marks: 100

- Note:**
- 1) All Questions are compulsory subject to internal choice.
 - 2) Exercise internal options wherever given.
 - 3) Figures to the right represent full marks to the question.
 - 4) All questions should be answered w.r.t assessment year 2024-25.
 - 5) All workings shall form part of the main answer.
 - 6) Use of simple calculator is allowed.

Q.1) A) State whether the following statements are True or False (any 10) (10)

- 1 Health insurance premium of ₹ 25,000 paid is eligible for deduction u/s 80C.
- 2 Direct Tax is an Income Tax.
- 3 The residential property let out for commercial purpose is not taxable as income from house property
- 4 Daniella received a gift of ₹ 21000 from her father is exempt income.
- 5 Gratuity received by non-government employee on retirement is fully taxable.
- 6 Salary is taxable on receipt basis.
- 7 Residential status depends on number of days a person is in India during the previous year.
- 8 Income earned in India is not taxed in the hands of non-resident assessee.
- 9 A person who attained the age of 80 years and above is called a super senior citizen
- 10 Remuneration received by a member at parliament is taxable as "income from salary."
- 11 Agricultural Income is fully taxable in India.
- 12 Penalty charged due to delayed payment of Goods and Service Tax is an allowable expense.

B) Match the pair. (Any 10)

(10)

- | | |
|---|--------------------------------------|
| 1 Depreciation | a. association of persons |
| 2 Housing loan payment. | b. disallowable business expenditure |
| 3 Un commuted pension. | c. taxable perquisite |
| 4 Interest on Education Loan | d. non-taxable perquisite. |
| 5 Use of laptop for office use | e. taxable as salary income |
| 6 Deductions cannot exceed Gross Total Income | f. Deduction u/s 54 |
| 7 Sports club | g. allowable U/S 80C |
| 8 Duty Drawback | h. allowable as business expenses |
| 9 Shivaji university | i. not treated as income of the year |
| 10 Remittance in India | j. artificial juridical person |
| 11 Value of free accommodation | k u/s 80 A |
| 12 Investment in NHAI bonds | l Business income |

- Q2.** Compute Mr Shankar's total taxable income for the assessment year 2024-25 who is 38 years old and visually challenged with 80% severity with the help of following information. **(20)**

Particulars	₹
Basic Pay	2,00,000 per month
Dearness Allowance	50,000 per month
Commission	70,000
House Rent Allowance (Exempt 20,000 per month)	36,000 per month
Bonus declared but not paid	3,25,000
Entertainment allowance	12,000 per month
Leave salary received during the year	54,000
Arrears of Salary not taxed earlier	82,000
Employer paid LIC premium of Mr Shankar	30,500
An award from employer received in form of cash	83,000
Advance Salary	1,00,000
Winnings from lottery	22,800
Interest on Saving Bank Deposits	10,500
Income for subletting	6000 per month

Shankar paid ₹ 5,00,000 by way of housing loan principal repayment to Bank of Baroda.

OR

- Q2.** Mr Abhishek retired from HDFC Bank on 1st October 2023 completing his 38 years 9 months of service and received following emoluments at the time of retirement. Post retirement he joined a college as lecturer for post graduate students wherein he received a salary of ₹ 35,000 per month. **(20)**

- Basic Salary from HDFC Bank – ₹ 1, 25,000 per month
- Dearness Allowance – 115% of Basic Salary
- Gratuity received – ₹ 20,00,000
- Commuted Pension – ₹ 8,00,000 (80% of the Full value of Consideration)
- Un-commuted Pension – ₹ 13,000 per month.

Apart he also owns a house property in Mumbai which was let out for ₹ 60,000 per month. The property tax of ₹ 10,000 was paid by him. The property remained vacant for 3 months during the year. Abhishek also spends ₹ 80,000 for maintenance of his dependent sister (82% disable) and invests ₹ 1,85,000 in infrastructure bonds.

Compute his net taxable income for the assessment year 2024-25

Q3.A) Mrs. Deepika is the proprietor of ABC & Co. Following is the Profit and Loss Account for the year ended 31st March, 2024:

(20)

Particulars	Amount ₹	Particulars	Amount ₹
To Salaries	2,15,000	By Gross Profit	12,75,300
To Conveyance	23,050	By Income Tax Refund	35,700
To General Expenses	22,900	By Agricultural Income from Cultivation of Land in India	45,000
To Interest Paid	50,000	By Dividend received from foreign companies	1,80,000
To GST	69,000	By Interest on Saving Bank Account	13,000
To Audit fees	18,000	By Share of Profit from Partnership Firm as partner	65,000
To Advertisement Expenses	25,000		
To Staff Welfare	18,050		
To Depreciation	28,000		
To Stationery Expenses	20,000		
To Net Profit	11,25,000		
	16,14,000		16,14,000

Additional Information:

- General expenses includes ₹ 15,000 paid as contribution to LIC Pension Fund.
- Interest paid include ₹ 28,400 interest on Housing Loan paid to Nationalized Bank.
- GST includes ₹ 10,000 paid towards penalty for delay in filing of returns.
- Income tax refund includes interest on income tax refund ₹ 5,700.

Compute the Net Taxable Income of Mrs. Deepika for the Assessment Year 2024-25.

OR

Q3.B) Mr. Harold is the owner of Cake of the Day. He provides you the following information for the year ended 31st March, 2024:

(20)

Particulars	Amount ₹	Particulars	Amount ₹
To Salaries	2,75,000	By Gross Profit	12,60,000
To Travelling Expenses	15,000	By Saving Bank Interest	12,500
To Advertisement	35,500	By LIC Maturity Proceeds	3,00,000
To Interest on Capital	18,000	By LIC Monthly Annuity	21,000
To Depreciation	17,500	By Bank FDR Interest	27,000
To Bad Debts	12,500		
To Miscellaneous Expenses	40,000		
To Net Profit	12,07,000		
	16,20,500		16,20,500

Following further information has been provided:

- Depreciation allowed as per Income Tax Rules is ₹ 21,000.
- Advertisement expenses include ₹ 25,500 spent for the advertisement in souvenir of a political party.
- ₹ 10,000 paid as penalty imposed by Income-tax officer, has been wrongly included in salaries.
- Miscellaneous expense include expense of ₹ 9,500 paid in cash for purchase of stationery and ₹ 10,000 paid towards life insurance premium for wife.
- During the year, he had invested in Public Provident Fund Account ₹ 1,50,000.

Compute the taxable income of Mr. Harold for the assessment year 2024-25.

Q4.A) Surya is an employee of LSK ltd an export house and he frequently travels abroad for business purpose. The details of his stay in Mumbai since 2017 is as follows **(10)**

Year Ended 31st March	No of days
2017	120
2018	61
2019	99
2020	188
2021	160
2022	124
2023	180
2024	82

Before 2017 he never visited abroad. Determine his residential status for Assessment Year 2024-25

Q4.B) Ms Zara a senior citizen (aged 65 years) sold residential building at Palghar for ₹ 78,00,000 on October 1st, 2023. This building was acquired by his father on 1-1-1979 for ₹ 1,00,000. On the death of his father on July 5th, 1986, she inherited this building. Fair market value of this property on 1-4-2001 was ₹ 15,50,000. She paid brokerage @ 1% to the real estate agent at the time of sale of the building. She purchased a residential building at Bangalore on March 7th, 2024, for ₹ 15, 00,000. She also invested ₹ 1,50,000 in (NHAI) National Highway Authority of India bonds on the same day. Compute capital gains of Ms Zara for the assessment year 2024-25. **(10)**

(CII Financial year 2001- 02 – 100, 2023- 24 – 348)

OR

Q.4.C) Mr. James an Indian citizen had the following income during the year ended on 31st March, 2024. **(10)**

Sr. No.	Particulars	Amount ₹
1.	Income from house property in India.	85000
2.	Income from property in Dhaka.	80000
3.	Interest from bank account in India.	13500
4.	Income from business in Kerala, being controlled from Japan.	32000
5.	Interest on bank account in United Kingdom	22000
6.	Salary earned and received in Switzerland	88000
7.	Income earned and received in London	26000
8.	Dividend from British company received in India.	64000

Compute his total amount for the assessment year 2024-25, if he is:

- A resident but not ordinary resident.
- A non-resident.

Q4.D) Mr Kadam has two property one in Mumbai(H₁) and second in Pune (H₂) out of which H₁ self occupied. Follwing particulars are available you are requested to calculate the taxable income under the head Income from House Property for the assessment year 2024-25. **(10)**

Sr. No.	Particulars	Mumbai	Pune
1.	Municipal Valuation	46,00,000	3,00,000
2.	Fair Rent	37,50,000	3,50,000
3.	Municipal taxes paid by tenant	1,70,000	1,43,000
4.	Insurance premium paid	50,000	10,000
5.	Interest on borrowed Capital (outstanding)	2,24,000	1,18,000

Q5. A) List any 10 exempted incomes under section 10 of the Income Tax Act,1961 **(10)**

B) Illustrate 5 deductions allowable under section 80 C with short description of the same. **(10)**

OR

Q5. Write Short notes (Any 4) **(20)**

1. Persons
2. Assessment year and Previous year
3. Deemed Income
4. Deduction under section 54
5. Deemed to be Let out property
6. Perquisites.

(मराठी रुपांतर)

[वेळ: ३ तास]

[गुण: १००]

तुम्हाला योग्य प्रश्नपत्रिका मिळाली आहे का हे कृपया तपासून घ्या.

सूचना : १. सर्व प्रश्न हे अंतर्गत निवडीनुसार अनिवार्य आहेत.

२. जेथे दिलेले असेल तेथे अंतर्गत पर्यायांचा वापर करा.

३. उजवी कडील अंकप्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात.

४. सर्व प्रश्नांची उत्तरे करनिर्धारणवर्ष २०२४-२५ मध्ये दिली पाहिजेत.

५. तुम्ही केलेली टाचणे उत्तराचा भाग असेल.

६. साधे गणकयंत्र वापरण्याची परवानगी आहे.

७. मराठी रुपांतराबाबत कोणतीही अडचण असल्यास मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिका ग्राह्य धरावी.

प्र.१ अ) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. (कोणतेही दहा)

(१०)

१. आरोग्य विम्याचा हप्ता २५,००० ₹ ८०क अंतर्गत कपातीसाठी पात्र आहे.
२. प्रत्यक्ष कर म्हणजे आयकर.
३. व्यावसायिक कारणासाठी दिलेली निवासी मालमत्ता भाड्यातून मिळणारे उत्पन्न म्हणून करपात्र नाही.
४. डॅनिएलाला तिच्या वडिलांकडून ₹ २१,००० रुपयांची भेटवस्तू करमुक्त आहे.
५. अशासकीय कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅज्युइटी पूर्णपणे करपात्र असते.
६. वेतन मिळवले करपात्र आहे.
७. निवासी स्थिती मागील वर्षात एखादी व्यक्ती भारतात किती दिवस आहे यावर अवलंबून असते.
८. भारतात कमावलेल्या उत्पन्नावर अनिवासी करदात्याच्या हातात कर आकारला जात नाही.
९. ज्या व्यक्तीचे वय ८० वर्ष किंवा जास्त आहे, अशा व्यक्तीस सुपर ज्येष्ठ नागरिक म्हणतात.
१०. संसदेतील सदस्याला मिळालेला मोबदला "पगारातून मिळकत" म्हणून करपात्र आहे.
११. कृषी उत्पन्न भारतात पूर्णपणे करपात्र आहे.
१२. वस्तू आणि सेवा कराच्या विलंबामुळे आकारला जाणारा दंड हा स्वीकार्य खर्च आहे.

प्र.१. ब) जोडी जुळवा. (कोणतेही दहा)

(१०)

१. घसारा	अ. व्यक्तींची संघटना
२. गृहनिर्माण कर्ज भरणे.	ब. अस्वीकार्य व्यवसाय खर्च
३. अन कम्युटेड पेन्शन.	क. करपात्र perquisite
४. शैक्षणिक कर्जावरील व्याज	ड. नॉनटॅक्सेबल perquisite
५. कार्यालयीन वापरकर्त्यासाठी लॅपटॉपचा वापर.	इ. वेतन उत्पन्न म्हणून करपात्र
६. कपाती पेक्षा जास्त असू शकत नाहीत एकूण एकूण उत्पन्न.	फ. ५४ अंतर्गत वजावट
७. स्पोर्ट्स क्लब	ग. स्वीकार्य ८०क कलमांतर्गत
८. ड्युटी ड्रॉबॅक	ह. व्यवसाय खर्च म्हणून स्वीकार्य
९. शिवाजी विद्यापीठ	ई. वर्षाचे उत्पन्न मानले जात नाही
१०. भारतात रेमिटन्स	ज. कृत्रिम न्यायिक व्यक्ती
११. मोफत निवासाचे मूल्य	कं. ८० अ कलमांतर्गत
१२. NHAI बाँडमधील गुंतवणूक	ल. व्यवसाय उत्पन्न

प्र.२ अ) खालील माहितीच्या सहाय्याने ३८ वर्षे वयाचे आणि ८०% तीव्रतेसह दृष्टिहीन असलेले श्री शंकर यांच्या २०२४-२५ च्या करनिर्धारण वर्ष करिता त्याच्या करपात्र उत्पन्नाची गणना करा. (२०)

तपशील	₹
मूळ वेतन	२,००,००० दर महिन्याला
महागाई भत्ता	५०,००० दर महिन्याला
कमिशन	७०,०००
घरभाडे भत्ता (करमुक्त ₹ २०,००० प्रति महिना)	३६,००० दर महिन्याला
बोनस जाहीर केला पण दिला नाही	३,२५,०००
मनोरंजन भत्ता	१२,००० दर महिन्याला
रजा वेतन वर्षभरात मिळाले	५४,०००
पगाराची थकबाकी पूर्वी कर आकारली नाही	८२,०००
नियोक्त्याने श्री शंकरचा LIC प्रीमियम भरला	३०,५००
नियोक्त्याकडून रोख स्वरूपात मिळालेला पुरस्कार	८३,०००
अग्रीम पगार	१,००,०००
लॉटरी जिंकली	२२,८००
बचत बँक ठेवीवरील व्याज	१०,५००
सबलेटिंगसाठी उत्पन्न	६००० दर महिन्याला

शंकरने बँक ऑफ बडोदाला गृहकर्जाच्या मुद्दल परतफेडीसाठी ५,००,००० रुपये दिले.

किंवा

प्र.२ श्री अभिषेक १ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांची ३८ वर्षे ९ महिने सेवा पूर्ण करून HDFC बँकेतून निवृत्त झाले आणि सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांना पुढील मानधन मिळाले. निवृत्तीनंतर ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी व्याख्याता म्हणून महाविद्यालयात रुजू झाले ज्यात त्यांना दरमहा ३५,००० रुपये पगार मिळते. (२०)

- HDFC बँकेकडून मूळ पगार – ₹ १,२५,००० प्रति महिना
- महागाई भत्ता – मूळ वेतनाच्या ११५%
- ग्रॅज्युइटी प्राप्त झाली - ₹ २०,००,०००
- कम्युटेड पेन्शन - ₹ ८,००,००० (विचाराच्या पूर्ण मूल्याच्या ८०%)
- अनकम्युटेड पेन्शन - १३,००० रुपये प्रति महिना.

याशिवाय त्याच्याकडे मुंबईत घराची मालमत्ता आहे जी दरमहा ६०,००० रुपयांना भाड्याने दिली जात होती. १०,००० रुपयांचा मालमत्ता कर त्यांनी भरला होता. वर्षभरात ३ महिने मालमत्ता रिकामी राहिली. अभिषेक त्यांच्यावर अंवलबुन असलेल्या बहिणीच्या देखभालीसाठी ८०,००० रुपये खर्च करतो (८२% दिव्यांग) आणि इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्समध्ये १,८५,००० रुपये गुंतवले. यावरून कर निर्धारण वर्ष २०२४-२५ करिता त्यांचे करपात्र उत्पन्न निश्चित करा.

प्र.३. अ) ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षा करिता श्रीमती दीपिका या ABC आणि कंपनीच्या मालक आहेत, नफा आणि तोटा खाते खालील प्रमाणे आहे. (२०)

३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षा करता नफा - तोटापत्रक

तपशील	₹	तपशील	₹
वेतन	२,१५,०००	ढोबळनफा	१२,७५,३००
वाहतूक	२३,०५०	आयकर परतावा	३५,७००
सर्वसाधारण खर्च	२२,९००	भारतातील जमिनीच्या लागवडीतून मिळणारे कृषी उत्पन्न	४५,०००
व्याज दिले	५०,०००	परदेशी कंपनी कडून लाभांश	१,८०,०००
जीएसटी	६९,०००	बचत बँक खात्यावर व्याज	१३,०००
लेखापरीक्षक फी	१८,०००	भागीदार म्हणून भागीदारी संस्थेतून नफ्याचा वाटा	६५,०००
जाहिरात खर्च	२५,०००		
कर्मचारी कल्याण	१८,०५०		
घसारा	२८,०००		
स्टेशनरी खर्च	२०,०००		
निव्वळ नफा	११,२५,०००		
एकूण	१६,१४,०००	एकूण	१६,१४,०००

अतिरिक्त माहिती:

- सामान्य खर्चांमध्ये LIC पेन्शन फंडात योगदान म्हणून ₹ १५,००० दिले.
 - भरलेल्या व्याजात राष्ट्रीयीकृत बँकेला गृहकर्जावर ₹ २८,४०० व्याज दिले.
 - जीएसटीमध्ये रिटर्न भरण्यास उशीर झाल्याबद्दल दंड म्हणून ₹ १०,००० भरले.
 - प्राप्तिकर परताव्यामध्ये प्राप्तिकर परताव्याच्या व्याजाचा समावेश होतो ₹ ५,७००.
- यावरून कर निर्धारण वर्ष २०२४-२५ करिता मूल्यांकन वर्षासाठी श्रीमती दीपिका यांच्या निव्वळ करपात्र उत्पन्न निश्चित करा.

किंवा

प्र.३. ब) मिस्टर हॅरॉल्ड हे केक ऑफ द डे चे मालक आहेत. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी त्यांनी खालील माहिती दिली. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षा करता नफा - तोटापत्रक (२०)

तपशील	₹	तपशील	₹
वेतन	२,७५,०००	ढोबळनफा	१२,६०,०००
प्रवास खर्च	१५,०००	बँकेचे व्याज वाचवणे	१२,५००
जाहिरात	३५,५००	एलआयसी परिपक्वता प्रक्रिया	३,००,०००
भांडवलावर व्याज	१८,०००	एलआयसी मासिक वार्षिकी	२१,०००
घसारा	१७,५००	बँक FDR व्याज	२७,०००
बुडीत कर्ज	१२,५००		
किळकोळ खर्च	४०,०००		
निव्वळनफा	१२,०७,०००		
एकूण	१६,२०,५००	एकूण	१६,२०,५००

अतिरिक्त माहिती:

अ) आयकर नियमानुसार घसारा ₹ २१,०००.

ब) जाहिरात खर्चामध्ये ₹ २५,५०० एका राजकीय पक्षाचा स्मरणिकेतील जाहिरातीसाठी खर्च केले.

क) आयकर अधिकाऱ्याने ₹ १०,००० दंड म्हणून भरलेला दंड चुकीचा आहे पगारात समाविष्ट.

ड) किळकोळ खर्चामध्ये ₹ ९,५०० च्या खर्चाचा समावेश होतो, खरेदीसाठी रोख दिले स्टेशनरी आणि ₹ १०,००० पत्नीसाठी जीवन विम्याचा हप्ता भरला.

इ) वर्षभरात त्यांनी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यात ₹ १,५०,०००.

यावरून कर निर्धारण वर्ष २०२४-२५ करिता श्री. हॅरॉल्डच्या करपात्र उत्पन्न निश्चित करा.

प्र.४. अ) सूर्या हा LSK ltd या एक्सपोर्ट हाऊसचा कर्मचारी आहे आणि तो व्यवसायाच्या उद्देशाने वारंवार परदेशात प्रवास करतो. २०१७ पासून मुंबईतील त्यांच्या वास्तव्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. (१०)

३१ मार्च रोजी संपलेले वर्ष दिवसांची संख्या	दिवसांची संख्या
२०१७	१२०
२०१८	६१
२०१९	९९
२०२०	१८८
२०२१	१६०
२०२२	१२४
२०२३	१८०
२०२४	८२

२०१७ पूर्वी ते कधीही परदेशात गेले नाहीत. त्यांचा करनिर्धारणवर्ष २०२४-२५ करता निवासी दर्जा निश्चित करा.

प्र.४. ब) सुश्री झारा या ज्येष्ठ नागरिकाने (वय ६५ वर्षे) पालघर येथे १ ऑक्टोबर २०२३ रोजी निवासी इमारत ₹ ७८,००,००० रुपयांना विकली. ही इमारत त्यांच्या वडिलांनी १-१-१९७९ रोजी ₹ १,००,००० रुपयांना विकत घेतली. ५ जुलै १९८६ रोजी वडिलांच्या निधनानंतर तिला ही वास्तू वारसाहक्काने मिळाली. १-४-२००१ रोजी या मालमत्तेचे वाजवी बाजार मूल्य ₹ १५,५०,००० रुपये होते. इमारतीच्या विक्रीच्या वेळी तिने रिअल इस्टेट एजंटला ब्रोकरेज @ १% दिले. तिने ७ मार्च २०२४ रोजी बंगळूरु येथे निवासी इमारत खरेदी केली, ₹ १५,००,००० ₹ तिने त्याच दिवशी (NHAI) National Highway authority of India बाँडमध्ये ₹ १,५०,००० रुपये गुंतवले.

२०२४-२५ च्या कर निर्धारण वर्षासाठी सुश्री झारा च्या भांडवली नफ्यांची गणना करा.

(CII आर्थिक वर्ष २००१-०२ - १००, २०२३-२४ - ३४८, २०२४-२५ - ३६३)

(१०)

किंवा

प्र.४. क) दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षा अखेरीस श्री जेम्स या भारतीय नागरिक, यांनी मिळवलेल्या उत्पन्नाची खालील माहिती देत आहेत. (१०)

अ.क्र.	तपशील	₹
१	भारतातील घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न.	८५,०००
२	ढाकामधील मालमत्तेतून उत्पन्न.	८०,०००
३	भारतातील बँक खात्यातून व्याज.	१३,५००
४	केरळमधील व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, जपानमधून नियंत्रित केले आहे.	३२,०००
५	युनायटेड किंगडममधील बँक खात्यावरील व्याज	२२,०००
६	स्वित्झर्लंडमध्ये वेतन अर्जित व मिळाले	८८,०००
७	लंडनमध्ये उत्पन्न अर्जित व मिळाले	२६,०००
८	ब्रिटिश कंपनीकडून भारतात मिळालेला लाभांश.	६४,०००

करनिर्धारणवर्ष २०२४-२५ करिता त्यांचे करपात्र उत्पन्न निश्चित करा.

जर ते (अ) सामान्यतः निवासी नसतील (ब) तो अनिवासी आहे.

प्र.४. ड) श्री. कदम यांच्याकडे दोन मालमत्ता आहेत एक मुंबई (H1) आणि दुसरी पुण्यात (H2).

जे H1 स्वतः वास्तव्यासाठी आहे. खालील तपशील उपलब्ध आहेत ज्याची गणना करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केला जात आहे.

२०२४-२५ करनिर्धारणवर्ष करिता घराच्या मालमत्तेतून उत्पन्न शीर्षकांतर्गत करपात्र उत्पन्न निश्चित करा. (१०)

अ.क्र.	तपशील	मुंबई	पुणे
१.	महानगरपालिका मूल्यांकन	४६,००,०००	३,००,०००
२.	सुयोग्य भाडे	३७,५०,०००	३,५०,०००
३.	भाडेकरूने भरलेला महापालिका कर	१,७०,०००	१,४३,०००
४.	विम्याचा हप्ता भरला	५०,०००	१०,०००
५.	कर्ज घेतलेल्या भांडवलावरील व्याज (थकबाकी)	२,२४,०००	१,१८,०००

प्र.५ अ) आयकर कायदा, १९६१ (१०) च्या कलम १० अंतर्गत कोणत्याही १० करमुक्त मिळालेल्या उत्पन्नांची यादी. (१०)

प्र.५ ब) कलम ८० क अंतर्गत अनुमत असलेल्या ५ वजावटींचे संक्षिप्त वर्णनासह वर्णन करा. (१०)

किंवा

प्र.५ टिपा लिहा (कोणत्याही चार) (२०)

(अ) व्यक्ती

(ब) करनिर्धारणवर्ष आणि मागील वर्ष

(क) डीमड इन्कम

(ड) कलम ५४ अंतर्गत वजावट

(इ) मालमत्ता सोडा असे मानले जाते